

B-1, Udyog Sadan-3, MIDC, Andheri (E), Mumbai-93, INDIA, Tel.: 91-22-40334300 Fax: 91-22-28364045 E-mail: info@marineelectricals.com Website: www.marineelectricals.com CIN: L31907MH2007PLC176443 (Formerly known as Marine Electricals (I) Pvt. Ltd.)

Ref: MEIL/SEC/2025-26/28

6th September, 2025

To,

The National Stock Exchange of India Limited.

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1 G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

Symbol: MARINE ISIN: INE01JE01028

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, we hereby enclose the copies of the Notice issued for attention of the shareholders in respect of information regarding 18th Annual General Meeting scheduled to be held on Monday, 29th September 2025 through video conference/ other audio visual means, in compliance with the General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs.

The notice was published in the following newspapers on 6th September, 2025 Business Standard (English) and Navshakti (Marathi) Newspaper.

You are requested to take the above on record and oblige the same.

For Marine Electricals (India) Limited

Deep Shah

Company Secretary & Compliance Officer

ACS: 61488

All the particulars/details and amendments related to this E-NIT can be viewed on the website http://eproc.rajasthan.gov.in. Interested agencies/firms are required to be registered on this website through digital signatures.



SUPREME PETROCHEM LTD

CIN : L23200MH1989PLC054633 Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala Andheri (East), Mumbai - 400093 Tel. No. : 022-67091900 / 66935927 | E-mail : investorhelpline@spl.co.in

Website: http://www.supremepetrochem.com NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF

TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES Notice to the shareholders is hereby given that pursuant to SEBI Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, Company has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were odged prior to the deadline of 1 April 2019 and rejected or returned but not attended to due to deficiency in the documents/process or otherwise, for a period of six month rom July 07, 2025 till January 06, 2026.

During this period the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA as on date) shall be issued only in emat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests

Eligible investors are hereby requested to contact our Registrar and Transfer Agent (RTA) viz. KFin Technologies Ltd., Selenium Tower "B", Plot No.31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 - Toll Free No.:1800-3454-001, E-mail: einward.ris@kfintech.com,

Relevant investor(s) are encouraged to take advantage of this one-time window

for SUPREME PETROCHEM LTD Place : Mumbai D N MISHRA Company Secretary



CARRIER TECHNOLOGIES INDIA LIMITED

CIN: U29193MH1981FLC024364 Registered Office: Unit No. 4B, 2nd Floor, The Centrium, Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai - 400070, Maharashtra, India Phone: +91-22-61700700, Fax: +91-124-4825361 Website: https://www.carrier.com/commercial/en/in/ Email: gpccsindialegal@carrier.com

NOTICE OF THE 43RD ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING AGM INFORMATION

Dear Members:

The 43rd (Forty Third) Annual General Meeting of Carrier Technologies India Limited ("the Company") will be held on. Monday, 29th September, 2025 at 11.00 AM (IST) (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 Jun, 2020, 28th September, 2020, 13th April 2020, 5th May 2020, 15th Jun, 2020, 28th September, 2020, 31th December, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 28th December, 2022 and 25th September, 2023 respectively and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") to transact the business set out in the Notice calling the 43rd AGM. Members will be able to attend the 43rd AGM through VC / OAVM. Members participating through VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with Financial Statements for the Financial Year ended 31s March, 2025, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto has been sent on 5 September, 2025 to the members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) (DP). The aforesaid documents shall also be available on the website of the Company at www.carrier.com/ building-solutions/en/in/investor/ and also on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Instruction for remote e-voting and e-voting during 43rd AGM:

The Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at 43rd AGM by electronic means. Members may cast their votes remotely, using the electronic voting system of Central Depository Services (India) Limited on the dates mentioned herein below ("remote e-voting") Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the 43rd AGM ("e-voting") and members attending the AGM who have not casted their vote(s) by remote e-voting will be able to vote at the 43rd AGM through e-voting. The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility.

Information and instructions including details regarding how to generate user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM. The manner of remote e-voting and e-voting during 43rd AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company at www.carrier.com/building-solutions/en/in/investor/. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting:

End of remote e-voting:

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., 22nd September, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation & e-voting at the 43rd AGM.

Manner of registering / updating email addresses is as below: Members holding shares in physical mode who have not registered updated their email addresses with the Company and / or Registrar & Transfer Agent of Company can register/update their email addresses and obtain Notice of 43rd AGM, Annual Report and/or login details for joining the 43rd AGM through VC / OAVM facility by sending scanned copy of a signed request letter mentioning their name, folio no. and address, self-attested copy of the PAN Card & address proof (e.g. Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport) by email to the Company at gpccsindialegal@carrier.com or to Registrar & Transfer Agent of Company at info@adroitcorporate.com. Members holding shares in dematerialized mode who have not registered / updated their email addresses with the Depository Participant(s) are requested to register / update their email addresses with their Depository Participant(s).

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cutoff date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM which is available on Company's website. Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of AGM. The members who would have casted their vote(s) by remote e-voting may also attend the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. Once the vote is casted by the member the same shall not be allowed to be changed subsequently or cast again. In case of any queries or issues regarding attending AGM, e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write to Mr. Sandeep Shinde, Manager, Adroit Corporate Services Private Limited, 18-20, Jafferbhoy Ind. Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, India, Email: info@adroitcorporate.com or sandeeps@ adroitcorporate.com (+91-022-42270423 / 42270400) or gpccsindialegal@carrier.com or contact Mr. Nitin Kumar (022-2308783) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

By the order of the Board For Carrier Technologies India Limited

> Nanda Kishore Lakkaraiu Managing Director DIN: 05233356

PROVENTUS AGROCOM LIMITED

(CIN: L74999MH2015PLC269390) Regd. Office: Unit 515, 5th Floor, C Wing, 1 MTR Cabin, Afrium, Village Mulgaon, MV Road, Andheri (E), Near Acme Plaza, Mumbai-400 069. Website: www.proventusagro.com E-mail: info@proventusagro.com Tel.: +91 22 6211 0900, Fax No.: +91 22 6211 09219

NOTICE OF THE 10[™] ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"

NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting ('AGM') of the members of oventus Agrocom Limited ('the Company') will be held on Monday, September 29, 2025 a 2:00 PM (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Video Means ('OAVM') ir compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and Rules nade thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI LODR Regulations") read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and circulars issued by the Securities Exchange Board of India ('SEBI') to transact the ousinesses as set forth in the Notice of the 10th AGM.

Dispatch of Notice and Annual Report via-email: The Notice of the 10th AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent electronically to those members whose e-mail IDs are registered with the Company / Depositories / Depository Participants "DPs"/Registrar and Transfer Agent ("RTA"). The same is also available on the website of the Company i.e www.proventusagro.com and on the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and also on the website of NSDL a www.evoting@nsdl.co.in.

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI LODR Regulations, a letter is sen to the Shareholders whose email addresses are not registered with the Company / RTA / Depositories / DPs, providing a web-link and exact path for accessing the Notice of the 10th AGM and Annual Report for the Financial Year 2024-25.

The physical copies of the Notice of the 10th AGM and Annual Report for the Financial Yea 2024-25 will be dispatched to those members who request for the same.

Remote e-voting and e-voting during the AGM: Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI LODR Regulations and Secretarial Standards on the Genera Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their votes on the businesses as set forth in the Notice of the 10th AGM The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") to provide for remote e-voting and e-voting during the AGM. The details are as

Date of e-voting period:

Remote e-voting commencement date Friday, September 26, 2025 at 9.00 a.m. Sunday, September 28, 2025 at 5.00 p. m. Remote e-voting end date A person, whose name is recorded in the Register of Members or in the List of Beneficia wners maintained by the Depositories as on the cut-off date set for e-voting i.e., Monday September 22, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as -voting during the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e., Monday, September 22, 2025. In case any person has become a Member of the ompany after dispatch of the 10" AGM Notice but on or before the cut-off date for e-voting he / she may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a member is already registered with NSDL for e-voting then, the existing User IC and password can be used for casting vote.

The remote e-voting module shall be disabled by NSDL or voting after the remote e-voting end date and time i.e. Sunday, September 28, 2025 (5:00 p. m. IST). Once the vote on a resolution is cast by a Member, whether partially or otherwise, the Member shall not be allowed to change it subsequently or cast vote again.

The Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cas their vote through e-voting system available during the AGM. Members who have already casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Detailed procedure of casting the votes through remote e-voting / e-voting at the 10th AGM is provided in the Notice of the AGM.

Manner of registering / Updating email addresses : Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant DPs. If Member's email id is already registered with the Company / Depository, login details for e-voting is provided in the Notice of the AGM and it will be sent on the registered emai address of the Member.

n case of any queries / grievances / assistance required relating to e-voting, the Member may contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Abhijeet Gunjal NSDL **email ID is:** AbhijeetG@nsdl.com and contact number is 022-4886 7000.

For **PROVENTUS AGROCOM LIMITED**

Durga Prasad Jhawar Managing Director & CEO DIN: 02005091 Place: Mumbai Date: September 05, 2025



A2Z INFRA ENGINEERING LTD.

CIN: L74999HR2002PLC034805 Regd. Off.: O-116, First Floor, Shopping Mall, Arjun Marg, DLF City, Phase 1, Gurugram-122002, Haryana Corporate Office: Ground Floor, Plot No. 58, Sector-44, Gurugram-122003, Haryana Tel.: 0124-4723383

 $\textbf{E-mail:} \ \underline{investor.relations@a2zemail.com}, \ \textbf{Website:} \ \underline{www.a2zgroup.co.in}$ NOTICE OF 24TH ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

OTICE is hereby given that the 24th (Twenty Fourth) Annual General Meeting "AGM") of the members of A2Z Infra Engineering Limited ("the Company") is scheduled o be held on Monday, September 29, 2025 at 12.00 P.M., through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM, in compliance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") from time to time and applicable provisions of Companies Act, 2013 and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEB Listing Regulations").

The Company has sent the Annual Report for FY 2024-25 along with the notice of AGM on **Friday, September 05, 2025** through electronic mode (i.e. e-mail), to those Members whose e-mail addresses were registered with the Company or with the respective Depository Participants or Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company. Members may note that the Notice of the 24th AGM and Annual Report for FY 2024-25 are also available on the Website of the Company at www.a2zgroup.co.in and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and NSDL (www.evoting.nsdl.com). In addition, pursuant to Regulation 36(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Company has also sent Letters to the members whose email address are not registered, stating the web-link, including the exact path where the Annual Report is available on the Company's Website.

Pursuant to provision of Section 91 of the Companies Act, 2013 and the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the **Register** of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 24, 2025 to Monday, September 29, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

In Compliance with the provision of Section 108 of the Companies Act. 2013 read with ule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members facility to cast eir votes using an electronic voting system ('remote e-voting') as well e-voting at AGM through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) in respect of all the business to be transacted in the AGM. The procedure to ast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice of the AGM, Mr. Suchitta Koley (C.P No. 714), Partner of DR Associates, Practicing Company Secretaries, New Delhi has been appointed as Scrutinizer to scrutinize the Remote e-Voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast. Members are further informed that:-

- The Cut-off date for the remote e-voting and e-voting at the AGM is Monday September 22, 2025. The remote e-voting period commences on Friday September 26, 2025 at 9:00 a.m. and ends on Sunday, September 28, 2025 at
- The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time:
- Any person, who acquires shares of the Company and become member of the npany after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cutoff date i.e. **Monday, September 22, 2025,** may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or investor.relations@a2zemail.com. However, if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password"
- or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting system during the AGM
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members, who need assistance before or during the AGM and e-voting user manual for members available on the website www.evoting.nsdl.com under the "downloads" section. You can also contact NSDL on toll free no.: 022 - 4886 7000 or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at designated email id evoting@nsdl.com, who will address the grievances related to electronic voting or may be addressed to Mr. Atul Kumar Agarwal, Company Secretary at email ic investor.relations@a2zemail.com

e Members of the Company, who have not registered their e-mail address, car egister the same as per following procedure:

- In case shares are held in physical mode, members are requested to register their email address with the RTA/ Company or for temporary registration, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card), by email to Company at <u>investor.relations@a2zemail.com</u> or to RTA at <u>rta@alankit.com</u>
- In case shares are held in demat mode, members are requested to register their email address with their depository participant or for temporary registration please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID) Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card), by email to Company at investor relations@a2zemail.com or to RTA at rta@ alankit.com.

The Results on resolutions shall be declared within two working days, of the conclusion of the AGM of the Company. The result declared along with the scrutinizer's report will be placed on the Company's website (www.a2zgroup.co.in) and on the website of NSDL for information of the members and would also be communicated to the Stock Exchanges.

> By Order of the Board For A2Z INFRA ENGINEERING LIMITED Date: 6th September, 2025

Atul K. Agarwal Place: Gurugram Company Secretary cum Compliance Officer



CIN: L31907MH2007PLC176443]
Registered Office: B/1, Udyog Sadan No.3, MIDC, Andheri (E),
Mumbai - 400093, Maharashtra
Tel.: +91 22 4033 4300; Fax: +91 22 2836 4045

NOTICE OF 18[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH

ectricals com: Email Id: cs@r

VIDEO CONFERENCING ('VC') / OTHER AUDIO VIDEO MEANS ('OAVM') is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of Marine Electrica India) Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, 29th September 2025 at 3:00 p.m. IST through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to ransact the business as set out in the Notice of the 18th AGM dated 12th August 2025. This neeting is being convened in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013, and Rules issued thereunder, and General Circular No. 09/2024 dated 19" September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/C/R/2024/133 dated 3" October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable Circulars ssued in this regard by the MCA and SEBI, AGM of the Company is permitted to be held

through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, Notice of 15th AGM along with Annual Report for the nancial year 2024-25 has been sent to all members whose e-mail ids are registered with the Company / Depository Participant(s) as on. Members may note that the same is available on the website of the Company at https://www.marineelectricals.com/images/ report/Marine-Electricals-Annual-Report-2025.pdf website of stock exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. In this regard, the Members are hereby informed that,

The Company has completed sending the Notice of the 18th AGM and the Annua

Report for FY 2024-25 to the members of the Company. 2. The Company has appointed Mr. Jigarkumar Gandhi, Partner of **JNG & Co LLP** Company Secretaries (FRN: L2024MH017500) as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-Voting process in a fair and transparent manner.

Record Date for Dividend: The Board of Directors of the Company had recommended final dividend of ₹0.3 per equity share for the financial year 2024-25. The said dividend, if approved at the AGM, will be paid, subject to deduction of tax at source, to the members whose names appear on the Company's Register of Member as on the Record Date.

The Company has fixed **Friday, September 12, 2025** as the "Record Date" for the purp of determining the members eligible to receive dividend for the financial year 2024-25. **E-voting:** Pursuant to section 108 of the Act and read with Rule 20 of the Compa (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided vith the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using

electronic voting system provided by National Securities Depository Limited "NSDL". Detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM is provided in the Notice of the AGM The Remote e-voting period shall commence on Thursday, 25" September, 2025 at 9:00

A.M. and ends on Sunday, 28" September, 2025 at 5:00 P.M. Further, Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Members holding shares either i physical or dematerialized form as on the cut-off date i.e. **Saturday, 20th September, 2025** shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

The facility for e-voting shall be made available during AGM and those members who have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting systems at the AGM. The members who have casted their vote by remote -voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company fter dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Saturday, 20th September, 2025 may obtain their login details by sending a request at evoting@nsdl.com

Registration of email and Updation of bank account: Shareholders who wish to register their e-mail address and/or update bank account

nandate for receipt of Annual Report of the Company for the financial year 2024-25 and dividend are requested to follow the instructions as mentioned in notice

The shareholders may contact the Company's RTA at: Bigshare Services Pvt. Ltd. (RTA) egistered Office: Office No S6-2, 6th Floor Pinnacle Business Park

Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093,

Email: vikas@bigshareonline.com

In case of any queries/grievances relating to remote e-voting or e-voting at AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting user manual for members vailable at download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Manager NSDL at telephone no. 022 - 4886 7000 or at e-mail id evoting@nsdl.com or contact Mr. Deep Shah, Company Secretary & Compliance Officer at telephone no. 022 0334300 or at email id cs@marineelectricals.com

For Marine Electricals (India) Limited

Date: 5th September, 2025

Deep Shah Company Secretary & Compliance Officer ACS:61488

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED CIN: L17100MH1984PLC033143

Regd.Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 Tel.: 6667 7000 Fax: 6667 7279. Website:www.zodiaconline.com Email id: cosecy@zodiacmtc.com

- Notice is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 29th September, 2025 at 3:00 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM). In compliance with General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred as 'Circulars') Companies are permitted to hold AGM through VC/OAVM, without physical presence of Members at a common renue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the businesses as set out in the Notice dated 13 August, 2025 already sent to the Members of the Company.
- The Annual Report for the Financial Year 2024-25, Notice of the 41 AGM and all accompanying documents have been sent to all the members whose email IDs are registered with their respective Depository Participant(s) of the concerned Depository. The same are also available on the website of the Company at www.zodiaconline.com and on the websites of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and
- National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulations, a letter is also being sent to those Members whose email addresses are not registered, providing the web-link, where the Notice and
- Annual Report of the Company for financial year 2024-25 can be accessed. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, 22nd September, 2025, may cast their vote electronically through remote e-voting on the business as set out in the Notice of the AGM or e-voting system at the AGM provided by KFin Technologies Limited (KFintech).

All the members are informed that:

- the business as set forth in the Notice of the 41st AGM will be
- transacted only through voting by electronic means The remote e-voting shall commence on Thursday, 25th September 2025 at 9:00 a.m. and shall end on Sunday, 28th September, 2025 at
- iii. The cut-off date for determining eligibility to vote by electroni means or at the AGM is Monday, 22^{nd} September, 2025. iv. Any person who acquires shares of the Company and becomes a
- member of the Company after dispatch of the Notice of the 41st AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 22rd September, 2025 may obtain the login ID and password by sending a request at https://evoting.kfintech.com. However, if a person is already registered with KFintech for e-Voting then the existing user ID and password can be used for casting the vote

Members may also note that –

- the remote e-voting module shall be disabled by KFintech after 5:00 p.m. on Sunday, 28" September, 2025 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for e-voting shall also be made available during the Meeting and the members attending the 41st AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM; Members who have cast their vote by remote e-voting prior to the
- AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and iv. A person whose name is recorded in the register of members or in
- the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and vote at the AGM through electronic e-voting system. The manner of remote e-voting and e-voting at the AGM for Members
- holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. In this regard, the members who have not registered /updated their email addresses, may get their email address and mobile number registered with their Depository Participants/ Company's Registrar KFin Technologies Limited, respectively to receive the Annual Report, AGM notice and voting instructions along with user ID and password for the 41st AGM of the Company.
- The Notice of the 41st AGM is available on the Company's website, viz www.zodiaconline.com and also on KFintech website viz. https://evoting.kfintech.com.
- In case of any queries or issues regarding e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and remote e-Voting use manual available at https://evoting.kfintech.com under help section or call 1800 309 4001 (Toll free) or contact Mr. Shvam Kumar, KFin Technologies Limited, Unit: Zodiac Clothing Company Limited, Selenium Tower B. Plot 31-32. Financial District, Nanakramguda Serilingampally Mandal, Hyderabad-500032, Telangana, Email: einward.ris@kfintech.com For Zodiac Clothing Company Limited

Kumar Iver Company Secretary Membership No.: A9600

EMS

(Formerly Known as EMS Infracon Private Limited) CIN: L45205DL2010PLC211609 Regd. Office: 701, DLF Tower A, Jasola, New Delhi-110025

Corporate Office: C 88, Second Floor, RDC, Raj Nagar, Ghaziabad-201002, Uttar Pradesh Ph.: +91 120 4235555 | +91 120 4235559 Email: ems@ems.co.in Website: www.ems.co.ir NOTICE OF THE 15[™] ANNUAL GENERAL MEETING

otice is hereby given that 15th Annual General Meeting ('AGM') of the Members of EMS mited ('Company') is scheduled to be held on Monday, September 29th, 2025 at 12:00 M. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time latest being general circular dated September 19, 2024 and the applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ('Listing Regulation') read with various circulars issued earlier by SEBI from time to time latest being circular dated October 03, 2024, permitting the holding of AGM through VC or OAVM, without the physica resence of the Members at a common venue, to transact the Ordinary and Special

riday, September 05, 2025 only to the members whose email addresses were registered

Company's website www.ems.co.in and on the website of the Stock Exchanges, i. e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository

REMOTE E-VOTING AND / OR E-VOTING DURING AGM:

E-Voting: in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulation, the company is providing the facility of remote e-Voting prior to the AGM and remote e-Voting during the AGM to enable its members to cast their vote by electronic means for the business to be transacted at the AGM and for this purpose, the company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. he remote e-Voting facility prior to the AGM would be available during the following period:

Commencement of remote e-voting From 09:00 A. M. (IST) on September 26, 2025 End of remote e-voting Up to 05:00 P. M. (IST) on September 28, 2025 Cut-off date Monday, September 22, 2025

he remote e-voting shall not be allowed beyond 5:00 P. M. (IST) on September 28, 2025. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The Shareholders whose name is appears in register of beneficial owners maintained by the

depositories as on Cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting as well as oting at the AGM. The facility for voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the Members participating in the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right in the meeting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again in the Meeting.

Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on the Cut-off date e. Monday, September 22, 2025, may obtain the User ID and password in manner as mentioned in instructions sent along with the Notice. However, if a person is already registered with NSDL for e-voting can use existing user ID and Password.

The Procedure for remote e-voting / e-voting and attending the AGM through VC / OAVM is available in the Notice of AGM.

n case of any queries with respect to remote e-voting or e-voting during AGM or attending the AGM through VC / OAVM, you may refer the Frequently Asked Question (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on Toll Free No. 022-48867000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited at evoting@nsdl.co.in, Trade World, 4[®] Floor, 'A' Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013.

Date: 05.09.2025

Place: Ghaziabad, Uttar Pradesh

For EMS Limited Nand Kishore Sharma

Company Secretary



SURAJ ESTATE DEVELOPERS LIMITED CIN: L99999MH1986PLC040873

Regd. Office: 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400025 **Phone:** 02224377877/ 02224360802

Vebsite: www.surajestate.com **E-Mail ID:** suraj@surajestate.con

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR INFORMATION ABOUT 39th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND E MAIL/BANK ACCOUNT AND TAX RELATED FORM REGISTRATIONS In compliance with MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, the 39th Annual General Meeting of the Members of the Company is going to be held through VC/OAVM mode or Tuesday, September 30, 2025 at 12:30 P.M. without physical presence the members at a common venue. In view of the Ministry of Corporate Affairs ("MCA") different circulars viz.; with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and various circulars issue in this regard by the Ministry of Corporate Affairs (MCA') fron time to time and Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2024/133

dated October 3, 2024 issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "Circulars")MCA has permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM mode without the physical presence of Members at The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report fo the Financial Year 2024 - 2025has already been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the

Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and ecent circular issued by SEBI. Members are requested to keep their e-mail i undated in their demat account/ folio, as the case may be Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations of the Company are requested to address their queries to the Secretarial Department at <u>cs@surajestate.com</u> at least 7 days before the

date of the AGM, to enable the Company to suitably reply such queries at the

meeting/by email Members may note that the Notice of Annual General Meeting and Annua Report for the Financial Year 2024 – 2025will also be available on the Company's website <u>www.surajestate.com</u> and websites of the Stocl Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd(www.nseindia.com and BSE Limited (www.bseindia.com). Members can attend and participat in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting is provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under

Section 103 of the Companies Act. 2013. Further, as per the requirements of Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the letter providing the web-link of Company's website including the exact path, where complete Annual Report of the Company for the financial year ended on March 31, 2025 can be accessed is being sen those Shareholders, whose e-mail addresses are not registered with

Pursuant to the SEBI Circular: SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/ 2020/242 dated December 09, 2020 on "e-Voting facility provided by listed companies", e Voting process has been enabled to all the individual demat account holders by way of single log-in credential, through their demat accounts/ websites on Depositories / DPs in order to increase the efficiency of the voting process.

The remote e-voting period commences from 10:00 a.m. on Friday September 26, 2025 up to 05:00 p.m. on Monday, September 29, 2025 During this period members of the Company holding shares as on the cut-of date i.e., September 23, 2025, may cast their vote by remote e-voting. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice and hold shares on the cut-off date of September 23, 2025, should follow the instructions given in the Notice t obtain his / her login id and password for e-voting. Members who have no voted through Remote e-voting facility, will be permitted to vote through e voting at the AGM. The Members who have already casted their vote through Remote e-voting may attend the AGM through VC but shall not be entitled t cast their vote during the AGM. Detailed instructions for availing the facility o e-Voting for Individual Shareholders and as well as Institutional Shareholder

is provided in the Notice of the Annual General Meeting. The Register of Members and Share Transfer Books of the Company for the purpose of Annual General Meeting will remain closed from Saturday September 27, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive). The cut-off date for all the other purposes would be **Septembe** 23, 2025.

Registration of E - Mail ID, Bank Account details: In case the shareholder's E - Mail ID is already registered with its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered e-mail address. Members who have not yet registered their e-mail addresses for receiving

documents in electronic form are requested to register their e-ma addresses; and such members can obtain login credentials for e-voting by sending details as required by RTA or as required by their DP. In case the shareholder has not registered his/her/their e-mail address wit the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account

mandate for receipt of future dividend, if any, the following instructions to b Kindly log in to the website of our RTA, MUFG Intime India Private Limited, https://instavote.linkintime.co.in under Investor Services > E Mail/Bank detail Registration- fill in the details, upload the required

documents and submit In the case of Shares held in Demat Mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP" and register the e-mail address and bank account details in the dema account as per the process followed and advised by the DP. case members have any queries regarding log-in to VC meeting. E-Voting or Documents/E-Mail Registrations they may send an e-ma toenotices@in.mpms.mufg.com/ cs@surajestate.com or contact Mr. Rajee

For Suraj Estate Developers Limited

Mukesh Gupta Company Secretary & Compliance officer

ICSI Membership No. F6959

Place: Hyderabad Date: 05.09.2025

Date: September 05, 2025

Place: Mumbai

Place: Mumbai Date: 06.09.2025

Ranjanat 02249186175.

usinesses as set out in the Notice. In compliance with the above provision, electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report for financial year 2024-25 have already been sent through electronic mode on

with the Company / Depository.
The Notice of the AGM and Annual Report for financial year 2024-25 are also available on the

Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Marine Electricals

मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल३१९०७एमएच २००७पीएलसी १७६४४३

नोंदणीकृत कार्यालय: बी/१, उद्योग सदन क्र. ३, एमआयडीसी, अंधेरी पूर्व,

मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, दूर. +९१ २२४०३३४३००, फॅक्स:+९१ २२ २८३६ ४०४५

वेबसाइट : www.marineelectricals.com, ईमेल: cs@marineelectricals.com

१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहितीच्या संबंधात कंपनीच्या

भागधारक यांचे लक्ष वेधण्यासाठी जाहीर सचना

याद्वारे सूचना देण्यात येते की मरीन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड ("कंपनी") ची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभ

"एजीएम") सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता भारतीय वेळेनुसार व्हिडिओ कॉन्फरन

"व्हीसी")/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे ("ओएव्हीएम") आयोजित केली जाँणार आहे, जेणेकरून १२

ऑगस्ट २०२५ च्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करत

येतील. ही बैठक कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या नियमांमधील सर्व लागू तरतुदी आणि

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ("एमसीए ") जारी केलेले १९ सप्टेंबर २०२४ चे सामान्य परिपत्रक क्रमाँक ०९/२०२१

आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी ") ने जारी केलेले ३ ऑक्टोबर २०२४ चे परिपत्रक क्रमांक

सेबी /एचओं / सीएफडी- पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/ १३३ एमसीए आणि सेबी ने या संदर्भात जारी केलेल्य

इतर लागू परिपत्रकांसह, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे एका सामान्य ठिकाणी

गरिपत्रकांनुसार, १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक नहवालासह सर्व सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी सहभागी (सहभागी

यांच्याकडे नोंदणीकत आहेत. सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की ते कंपनीच्या वेबसाइट https:

www.marineelectricals.com/images/report/Marine-Electricals-Annual-Report-2025.pdf व

स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजेच एनएसई लिमिटेड www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज

कंपनीने १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल

. कंपनीने मतदान आणि रिमोट ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी जे एन जी

अँड कंपनी एलएलपी चे भागीदार श्री. जिगरकुमार गांधी, कंपनी सचिव (FRN: L2024MH017500) यांची

कंपनीच्या संचालक मंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर ₹०.३ चा अंतिम लाभांश देण्यार्च

शिफारस केली होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास, हा लाभांश, रेकॉर्ड डेटला कंपनीच्या सदस्र

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी लाभांश मिळण्यास पात्र सदस्य निश्चित करण्यासाठी कंपनीने १२ सप्टेंबर २०२५ र्ह

<mark>ई-मतदान:</mark> कायद्याच्या कलम १०८ आणि कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २

आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांन

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ''एनएसडीएल '' द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वाप

करून वार्षिक मर्वमाधारण मभेच्या मचनेत नमृद्र केलेल्या मुर्व त्यावांवर त्यांचे मृतदान करण्याची मुविधा पदान केले

जाते. वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोर्ट ई-व्होटिंग / ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

्र रिमोट ई-व्होटिंग कालावधी गरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता सरू होईल आणि

रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपेल. शिवाय, रिमोट ई-व्होटिंगला सदर तारीख

आणि वेळेनंतर परवानगी दिली जाणार नाही. **कट-ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २० सप्टेंबर २०२५** रोर्ज

भौतिक किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्यच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई

एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांव

मतदान केले नाही ते एजीएममध्ये ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपर्वी रिमोट ई

व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याच

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य झालेल

आणि शनिवार २० सप्टेंबर २०२५ या अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यर्ग

<u>ईमेल नोंदणी आणि बँक खाते अपडेट करणे:</u> कंपनीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल आणि

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक एस६-२, सहावा मजला पिनॅकल बिझनेस पार्क,अहुरा सेंटरच्या शेजारी

महाकाली केव्हज रोड,अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३,ईमेल: <u>vikas@bigshareonline.com</u> फोन: ०२२

रजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, कपय

vww.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणां

प्रश्न (FAQ) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा एनएसडीएल व्यवस्थापक सुश्री पल्लवी म्हात्रे यांच्यारां

दूरध्वनी क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० किंवा ई-मेल आयडी evoting@nsdl.com वर संपर्क साधा किंवा कंपर्न

. प्रचिव आणि अनुपालन अधिकारी श्री दीप शाह यांच्याशी द्रध्वनी क्रमांक ०२२ ४०३३४३०० किंवा ईमेल आयर्ड

मरिन ईलेक्टीकल्स (इंडिया) लिमिटेड करित

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

ए सी एस : ६१४८८

evoting@nsdl.com किंवा जारीकर्ता/आरटीए वर विनंती पाठवन त्यांचे लॉगिन तपशील मिळव शकते.

अद्ययावत करायचे आहे त्यांना सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्याची विनंती आहे.

भागधारक कंपनीच्या आरटीएशी येथे संपर्क साध् शकतात:

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)

s@marineelectricals.com वर संपर्क साधा.

ोंदणीमध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांना, स्रोतावरील कर कपातीच्या अधीन राहून दिला जाईल

सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित करण्याची परवानगी आहे.

डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

या संदर्भात, सदस्यांना येथे कळविण्यात येते की,

छाननीकार म्हणून नियक्ती केली आहे.

शुक्रवार ही "रेकॉर्ड डेट" म्हणून निश्चित केली आहे.

लाभांशाची रेकॉर्ड डेट :

सचनेत प्रदान केली आहे.

अधिकार राहणार नाही.

व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असतील.

कंपनीच्या सदस्यांना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.



ArisInfra एरिसिंफ्रा सोल्युशन्स लिमिटेड

(वापूर्वी एरिसिफ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात असलेली) **नोंत्णीकृत कार्यालय :** युनिट क्र. जी-ए-०४ ते ०७, तळ मजला-ए विंग, आर्ट गिल्ड हाउस, फिनिक्स मार्केट सिटी, एल.बी एस. मार्ग, कुर्ला (पस्चिम), जिल्हा मुंबई- ४०००७०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन: L51909MH2021PLC354997; वेबसाईट: www.arisinfra.com; इ-मेल: cs@arisinfra.one

चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

. कंपनीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी ०३.०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरिसींग (व्हीसी)) इत्तर आडिओ (व्हेन्युअल (ऑपव्हीएम) प्रधाराद्वीर केराय कायदा, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ्ट्र इंडिया (सुचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकृता) विनियमावली, २०१५ र्यसम्बन्ध बाड आफ इाड्या (सुचाबद्धता बधन आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ (सेबी सुचीबद्धता विनियम) आणि कंपनी कामकाज मंत्रालयाने (एमसीए) आणि सिक्युरिटीज औंड एक्समेंज बोर्ड आफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या सर्व परिपत्रकांचे अनुपालन करून एजीएम निमंत्रित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्याचे अनुसूचित करण्यात आलेले आहे.

एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन आणि वार्षिक अहवाल कंपनीकडून, ज्या भागधारकांनी आपापले ई-मेल पत्ते निबंधक आणि हस्तांतरण एजंट ('आरटीए') /निक्षेपस्थानीकडे नोंदणीकृत केले आहेत, अशा सभासदांना शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामूच्ये पाठविण्यात आला आहे. तसेच सेबी सूचिबद्धता विनियमावली ३६(१)(ब) चे पालन करून, कंपनीने शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ अनुसार शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना, ज्यांचे ईमेल पने निबंधक आणि हस्तांतरण एजंट/ निक्षेपस्थानीकडे नोंदणीकृत नाहीत, अशा भागधारकांना आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल, ज्यामुध्ये एजीएमची सूचना समाविष्ट आहे, पाइण्यासाठी वेब लिंक असलेली पत्रे पाठवली आहेत. सदर वार्षिक अहवाल तसंच पूचना कंपनीच्य www.arisinfra.com या संकेतस्थळावर आणि बीएसई लिमिटेडच्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळाव . देखील उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्य ('एनएसडीएल') www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. या एजन्सीचे कंपनीद्वारे एंजीएमच्या दरम्यान दूरस्थ इ-मतदान आणि इ-मतदानाच्या समावेशासह इलेक्ट्रॉनिक पद्धती-व्हीसी/ओव्हीएएमद्वारे मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ई–मतदानाद्वारे मतदान करण्याची आणि व्हीसी / ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित

कंपनी भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापएण्याची सुविधा म्हणजेच ई–मतदा-सुविधा प्रदान करत आहे. **व्हीसी/ओएव्हीएम** आणि ई– मतदान (ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा भागधारकांच्या ई-मतदानास्तह) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची प्रक्रिया आणि पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी दूरस्थ ई- मतदान कालावधी आणि लॉगिन तपशील खालीलप्रमाणे आहेत:

इव्हाइएन	१३६२९४
ई-मतदानासाठी पात्रता मोजण्याकरीता	सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५
आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित	
राहण्याकरीता अंतिम तारीख	
दूरस्थ ई- मतदानाचा प्रारंभ	शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी (०९:०० सकाळी भारतीय वेळेनुसार)
दूरस्थ ई- मतदानाचा निकाल	रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ०५:०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार)
वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड	वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सविस्तर प्रक्रिया आणि सचना पहा

टीप: वरील तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही, कारण एनएसडीएलदारे अक्षम केले जाईल.

कर-ऑफ तामबेला ज्या भागधाम्कांचे नाव महस्यांच्या नोंटीमध्ये किंवा निक्षेपस्थानींनी गावलेल्या लाभार्थ कट-आफ तारखला ज्या मानुबारकाच नाव सदस्याच्या नादामध्य किया नावपस्यानाना राखराल्या लामाय मालकांच्या नोदीमध्ये नोदवलेले आहे त्यांनाच फक्त ई-मतदानांची सुविधा मिळू शकेल आणि वार्षिय सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येईल. कट-ऑफ तारखेला भागधारक नसलेल्या व्यक्तीने ही सुचव <mark>केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी.</mark> भागधारकाचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला के भरणा केलेल्या इक्रिटी शेअर भांडवलामध्ये असलेल्या त्याच्या भाग धारकतेच्या प्रमाणात असतील. शुक्रवा दिनांक २९ ऑगस्ट २०२५ नंतर कंपनीचा भागधारक बनलेल्या आणि कट—ऑफ तारखेला शेजर्स धार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस ई–मतदानाद्वारे आपला मतदानाचा अधिकार वापरता येईल आणि सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येईल. आणि सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील प्राप्त करता थेतील/पुनप्रीप्त करता येतील. भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना देखील ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदानाचे अधिकार वापरता येतील आणि सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित

ज्या भागधारकांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही, त्यांना एजीएम दरम्यान त्यांचे मतदान करत येईल. ज्या भागधारकानी दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे त्यांना देखील एजीएमला उपस्थित राहत येईल परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. जे भागधारक व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे क्र्एयास मनाई नाही, तेच भागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान उपलब्ध असलेल्या ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. जर एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल्या ई-मतदान द्वारे भाग धारकांनी कोणतेही मत दिले असेल आणि जर त्याच भागधारकांनी व्हीसी द्वारे एजीएममध्ये भाग घेतला नमेल तर अशा भागधारकांनी दिलेली मते विचारात घेतली जातील एकदा का भागधारकाने दरावाव मतदान केले की, भागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी राहणार नाही.

संचालक मंडळाने कंपनीच्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दुरस्थ ई-मतदानाची निष्यक्ष आणि पारदशके पद्धतीने छाननी करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, ध्रुमिल एम. शाह अँड कंपनी एलएलपी यांची छाननीकार म्हणू-

वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याबाबत आणि ई-मतदानाशी संबंधित सर्व शंका/तक्रारी यासाठी सुश्री पछ्रवी म्हात्रे, नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, वांद्रे (पूर्व), मुंबई, ३०१, तिसरा मजला, नमन चर्बर्स, प्लॉट सी-३२, जी-ब्लॉक, वांद्रे कुला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००५१ येथे किंवा evoting@nsdl.co.in वर किंवा ०२२-४८८६ ७००० वर संपर्के साधावा ई-मेल पत्त्याची नोंदणी:

सर्व सदस्याना त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीच्या ज्या सदस्यानी त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या निक्षेपस्थानी सहभागींकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते ज्या निक्षेपस्थानी सहभागींकडे त्यांचे डीमॅट खाते चालवतात त्यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत करावेत.

> एरिसिंफ्रा सोल्युशन्स लिमिटेड (पूर्वी एरिसिंफ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात असलेली) सही/

लतेश शैलेश शह दिनांक: ५ सप्टेंबर, २०२५ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण: मुंबई सदस्यता क्र.:F1255

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ मध्ये

२रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई- ४००००५

पुढील दिनांक : ०३/१०/२०२५

एडेलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

..... अर्जदार मे. इन्फ्रा ड्रेज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर प्रतिवादी

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, पीठासीन अधिकारी, डीआरटी-१, मुंबई यांनी जारी केलेल्या मूळ अर्ज क्र. ५४ सन २०१३ मधील वसूलीच्या प्रमाणपत्राच्या संदर्भात, रु. ५८,२३,६८,८९९/- (रुपरे अ<mark>ट्टावण्ण करोड तेवीस लाख अडुसष्ठ हजार आठशे अकरा मात्र)</mark>२८.०२.२०१३ रोजी इतकी रक्कम मासिक उर्वरित रक्कम ०१.०३.२०१३ पासून अंतिम देयके आणि वसुली होईपर्यंत २% वार्षिक दराने पुढील

मागणी सूचना

तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत वरील रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत,

(ए) अंमलबजावणी कार्यवाहीच्या या सूचनेनंतर लगेच सुरू होणाऱ्या कालावधीसाठी देय असलेले

(बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय.



सही/-(महेश कुमार) वसूली अधिकारी

प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, यांचे कार्यालय क्रिस्टल प्लाझा, स्विंग, ६१०, सहावा मजला, इन्फिनिटी मॉलसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५३ येथे आहे. आणि ते फ्लॅट क्रमांक १००४, १०वा मजला, पॅनोर्मा टॉवर्स, कंट्री क्लबसमोर, वीरा देसाई रोड अंधेरी (पश्चिम), मुंबई –४०००५३ येथे

प्री. निशित कुमार मित्र, श्री. अरुण कुमार मित्र यांचा मुलगा, यांचे पत्ते क्रमांक १०-ए, साकेत

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १) २रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१)

अधिनियमाच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स, कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियम, १९९३ च्या नियम ५ चा उप-नियम (२ए) सहवाचता.

(३) **शशी रामपाल जैन** फ्लॅट क्र. २२०१ एक्रोपोलिस पोल्ट क्र. २८ सेक्टर ६ पाम बीच रोड नेरुळ पश्चिम नवी मुंबई

ज्याअर्थी, वरील नमूद <mark>ओए/३३५/२०२४</mark> नामदार पिठासन अधिकारी/ प्रबंधकांसमोर २७/०६/२०२५ रोजी सूचीबद्ध

प्रतींसह अर्ज).

अॅक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

. (ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक . अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकार्ल

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांच आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड . / झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक १४/०७/२०२५ रोजी दिले.

मुंबई डी.आर.टी. १

homefirst

ठिकाण: मंबर्ड

तारीख: ०६ सप्टेंबर, २०२५

प्रॅक्सिस होम रिटेल लिमिटेड

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: २ रा मजला, नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड लगत,

तलाव जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०, महाराष्ट्र, भारत

स्थ्वनी: +९१ २२ ४५१८ ४३९९; ईमेल: investorrelations@praxisretail.in; संकेतस्थळ: www.praxisretail

संपर्क व्यक्तीः चारु श्रीवास्तव, कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

कॉपॉरेट आयडेंटिटी नंबर: एल५२१००एमएच२०११पीएलसी२१२८६६

१४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-व्होटिंग संदर्भातील सूचना

हे जाहिर सूचना देण्यात येते की, प्रॅक्सिस होम रिटेल लिमिटेड (''कंपनी'') ची १४ वी वार्षिक सर्वसाधा

सभा (एजीएम) सोमवार, दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११:३० वा. ("एजीएम") व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे (''ओएव्हीएम'') घेण्यात येईल.

ही सभा कंपन्या अधिनियम, २०१३ ("अधिनियम") व त्याअंतर्गत करण्यात आलेले लागू नियम व

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') तसेच सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'')

कडून वेळोवेळी जारी करण्यात आलेली संबंधित परिपत्रके व अधिसूचना यांच्या अधीन राहन आयोजित

केली जाते. सभेत सदस्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार नाही, तर ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सहभागी

होऊन दिनांक २ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या एजीएम सूचनेमध्ये नमूद सर्वसाधारण व विशेष

एमसीए व सेबीच्या लागु परिपत्रकांच्या अधीन राहन, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा एजीएम नोटीस व

वार्षिक अहवाल ज्यामध्ये मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, आर्थिक अहवाल व अन्य लागू

अहवालांचा समावेश आहे, हे ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

गठविण्यात आले आहेत. याशिवाय, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स)

रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या रेग्युलेशन ३६(१)(ब) नुसार, कंपनी/एमयूएफजी

इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने ओळखले जाणारे)

''आरटीए''), कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/डिपॉझिटरीज कडे ईमेल

. गत्ता नोंदवलेला नसलेल्या सदस्यांना कंपनीच्या संकेतस्थळाचा वेबलिंक देणारी पत्रे कंपनीकडून पाठवली

जातील, जिथुन आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल पाहता येईल. एजीएम नोटीस व वरील

कागदपत्रे कंपनीच्या संकेतस्थळावर www.praxisretail.in येथे व स्टॉक एक्स्चेंजेसच्या संकेतस्थळावर

हणजे बीएसई लिमिटेड **(''बीएसई'')** (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया

लिमिटेड (''एनएसई'') (www.nseindia.com) येथे उपलब्ध असतील. तसेच ही कागदपत्रे आरटीए

च्या संकेतस्थळावर <u>https://in.mpms.mufg.com</u> येथे व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(''एनएसडीएल'') (जी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवते) च्या संकेतस्थळावर

कंपनीने वार्षिक अहवाल व एजीएम नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी एक प्रक्रिया कार्यान्वित

केली आहे. सदस्य आपला ईमेल पत्ता तात्पुरता अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर जाऊ शकतात:

भौतिक स्वरूपातील शेअर्स धारक सदस्यांनी त्यांच्या बँक तपशील, ईमेल, पत्रव्यवहाराचा पत्ता बदल

अधिपत्रे दत्याटींच्या बटल /अपदेयमाठी कंपनीचे ग्रजिस्टाग अँद यान्मफर एजंट एमयएफजी दनरार्दम दंदिया

प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने ओळखले जाणारे) (''आरटीए''

यांच्याशी संपर्क साधावा. सदस्य आरटीए कार्यालय, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी

(प.). मंबई - ४०००८३ येथे प्रत्यक्ष जाऊ शकतात किंवा rnt helndesk@in mpms mufa com या

. इमेलवर संपर्क साध शकतात. डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी

एजीएम सूचनेतील सर्व कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी सदस्यांना कोणतेही शुल्क न आकारता

एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहतील. असे कागदपत्र तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी

कट-ऑफ तारीख २२ सप्टेंबर, २०२५ रोजी शेअर्स धारक सदस्यांना एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या

ठरावांवर/कामकाजावर एनएसडीएल (''दूरस्थ ई-व्होटिंग'') द्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान करता येईल.

अधिक तपशीलासाठी, सदस्यांना एजीएम सूचनेतील सूचनांचा संदर्भ घ्यावा. दूरस्थ ई-व्होटिंग २६ सप्टेंबर,

२०२५ रोजी स. ९:०० वा. सुरू होईल व २८ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्या. ५:०० वा. पर्यंत (''ई-व्होटिंग

कालावधी'') सक गहील र्द-व्होटिंगची सविधा एजीएम ट्राम्यानही उपलब्ध गहील एजीएमला उपस्थित

राहणारे व ज्यांनी दरस्थ ई-व्होटिंग केलेले नाही असे सदस्य एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र राहतील.

तथापि, ज्यांनी दुरस्थ ई-व्होटिंग केले आहे त्यांना एजीएमला उपस्थित राहता येईल पण पुन्हा मतदान करता

येणार नाही. दरस्थ ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही मदत हवी असल्यास.

सदस्यांनी एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in वर किंवा टोल-फ्री क्रमांक ०२२-४८८६ ७००० वर

संपर्क साधावा. कंपनीने श्री. अनंत गुडे - कंपनी सचिव संपूर्ण वेळ कार्यरत यांची ई-व्होटिंग प्रक्रियेचे

एजीएम सूचनेच्या प्रेषणानंतर कंपनीचा सदस्य झालेला आणि २२ सप्टेंबर, २०२५ रोजी कट-ऑफ

तारखेला शेअर्स धारक असलेला कोणताही सदस्य एजीएम नोटीस व Annual Report ची प्रत

कंपन्या अधिनियम, २०१३ चा कलम ९१ व सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या लागू तरतुर्दीनुसार, कंपनीची

प्रदस्य नोंदणी व शेअर ट्रान्सफर पुस्तके २२ सप्टेंबर, २०२५ पासून २९ सप्टेंबर, २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस

मिळविण्यासाठी investorrelations@praxisretail.in वर ईमेल करून विनंती करू शकतो.

कामकाज पार पाडण्यात येईल.

www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असतील.

ईमेल आयडी नोंदणी प्रक्रिया:

पार्टिसिपंटकडे संपर्क साधावा.

https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/EmailšRegister.html.

vestorrelations@praxisretail.in या ईमेलवर संपर्क साधावा.

परीक्षण करण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून नियुक्ती केली आहे.

तमाविष्ट) वार्षिक क्लोजिंग व १४ वी एजीएमसाठी बंद राहतील

Home First Finance Company India Limited

ठिकाण : मंबई

दिनांक ०५ सप्टेंबर २०२५

CIN: L65990MH2010PLC240703, Website: homefirstindia.com

सही/

चारु श्रीवास्तव

कंपनी सचिव

संचालक मंडळाच्या आदेशाने

प्रॅक्सिस होम रिटेल लिमिटेड

Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही खालील नमूद कर्जदारांनी परिशिष्टात नमूद मिळकत गहाण ठेवून कर्ज घेतले आणि खालील नमूद तुम्ही कर्ज कराराकरिता कर्जदार/सह–कर्जदार, हमीदार आहात. तुम्ही कसूर केल्यामुळे, तुमचे कर्ज खाते हे सिक्युरिटायझेनस ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (थोडक्यात सरफैसी ॲक्ट) च्या तरतुदीन्वये ०३-०९-२०२५ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ने तुम्ही दिलेल्या पत्चावर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता कलम १३(१३) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. सदर सूचना ०२-०९-२०२५ रोजी जारी करण्यात आली. सदर सूचनेच्या मजकूर असा आहे की, तुम्ही तुम्हा मंजूर केलेल्या विविध कर्जाचा परतावा करण्यात कसूर केली आहे. त्यामुळे विद्यमान सूचना ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) च्या तरतुदी अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार बजावण्यास येत आहे.

अनु.		लागू करावयाच्या	मागणी सूचनेच्या	
क्र.	हमीदाराचे नाव आणि पत्ता	तारणांचा तपशिल	तारखेरोजीस थकीत रक्कम	
			अधिक पुढील व्याज आणि	
			इतर खर्च (रू. मध्ये)	
1.	वर्षा लोखंडे	फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, विंग ए, मंजिरी हाईट्स, सर्व्हें क्र. १८५, हि.क्र. १ आणि ७, बदलापुर गाव, यशराज	5,76,012	
Ι"		नगर, बदलापुर हायस्कुल जवळ, बदलापूर पश्चिम, ठाणे, ४२१५०३. सिमाबद्ध द्वारे उत्तर-मेन रोड, पूर्व-बी विंग,	0,10,012	
		दक्षिण- अंतर्गत रोड/डी विंग, दक्षिण- आर बिल्डिंग.		
2.	उल्हास एस. घायतडके	फ्लॅट क्र. २०८, ए-विंग, त्रिमुर्ती अपार्टमेंट, सर्व्हे क्र. २६, हिस्सा क्र. ४डी, सन्मयक कॉलेज समोर, हाजीमलंग रोड,	5,33,149	
~	अरूणा उल्हास घायतडके	गाव आडिवली-ढोकळी, कल्याण पूर्व, मुंबई ४२१३०६. सिमाबद्ध द्वारे पूर्व- मलंग रोड, पश्चिम- प्लॉट क्षेत्र,	0,00,140	
		उत्तर-रोड, दक्षिण-रोड.		
3.	सुनिल शिवाजी चौधरी	प्लॉट क्र. २९ ते ३२, आर.एस. क्र. ८३, १४७, ब्लॉक क्र. ११०/ए, श्री गणेश रेसिडेन्सी, मौजे बगुमरा, ता. पालसाना,	8,22,070	
"	रेखा सुनिल चौधरी	सुरत, गुजरात, ३९४३०५. सिमाबद्ध द्वारे पूर्व-रोड, पश्चिम- प्लॉट क्र. २५ ते २८, उत्तर-प्लॉट क्र. ३३, दक्षिण- रोड.	0,22,010	
4.	गणेश नामदेव केदारे,	फ्लॅट क्र. ३०३, बी विंग, कृष्णा रेसिडेन्सी, सी.टी.एस. क्र. ८७५भा., सर्व्हे क्र. २१/२बी, चिंचवली शेकिन	19,12,829	
4.	यमुना गणेश केदारे	खोपोली, खालापुर, महाराष्ट्र ४१०२०३. सिमाबद्ध द्वारे उत्तर-स.क्र. २ए, दक्षिण- रोड, पूर्व- स.क्र. २१/२सी आणि	19,12,029	
		स.क्र. २० आणि रोड, पश्चिम- उदय विहार बिल्डिंग.		
<u> </u>	निशांत प्रकाश वाळवे,	फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, बिल्डिंग क्र. २, ग्रीन टच, सर्व्हे क्र. ७८, हिस्सा क्र. २, गाव राहटोली, बदलाप्र,	4440.040	
5.	प्रकाश शंकर वाळवे	राहटोली, बदलापूर, महाराष्ट्र, ४२१५०३. सिमाबद्ध द्वारे उत्तर-मोकळा प्लॉट, पूर्व-रोड, पश्चिम-चाळ, दक्षिण-	14,12,819	
		राहटोली गाव.		
	1			

तुम्हाला व्याज आणि खर्चासह वरील सदर रक्कम सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूर केल्यास, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह सर्व किंवा कोणतीही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या विरोधात ॲक्टच्या तरतुदीन्वये आवश्यक कार्यवाही करेल. सदर ॲक्ट अंतर्गत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडला उपलब्ध अधिकारामध्ये यांचा समावेश आहे (१) तारण मत्तेची रोकड करण्यासाठी. भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणाच्या अधिकारासह कर्जदार/हमीदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्याचे अधिकार (२) तारण मत्तेचे रोखीकरण करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन, किंवा विक्रीद्वारे हस्तांतर करण्याच्या अधिकारासह तारण मत्तेचे व्यवस्थापन ग्रहण करणे आणि होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडद्वारे तारण मत्तेचे केलेले कोणतेही हस्तांतरण हे हस्तांतरितीच्या नावे सर्व अधिकार असतील जणू ते हस्तांतरण तुम्ही केले आहे.

ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरत्दीनुसार तुम्हाला याद्वारे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या पुर्व सहमतीशिवाय होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड कडे जंगमगहाण/गहाण आणि वरील उद्घेखित कोणतेही तारण मत्ता विक्री. भाडेपट्टा, किंवा अन्यथा (तुमच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण भाग वगळून) मार्गाने हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. ठिकाण : मंबई दारे स्वाक्षरी: प्राधिकत अधिकारी

होम फर्स्ट फायनान्य कंपनी रंदिया लिमिटेड

punjab national bank

एआरएमबी ठाणे पीएनबी प्रगती टॉवर, ३रा मजला, प्लॉट सी-९, ब्लॉक-जी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१. ईमेल: cs8325@pnb.co.in

सरफैसी ॲक्ट अन्वये तारण मत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

पंजाब नॅशनल बँक

म्थावर मनेच्या विकीसाठी ई-लिलाव विकी सचना सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात थेत की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको यांचेकडे गहाण/प्रभारित आहे, ज्यांचा सांपार्श्विक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा बँक/ तारण

तारण मत्तेचे परिशिष्ट

अ. क्र.	शाखेचे नाव खात्याचे नाव	गहाण स्थावर मिळकतींचे वर्णन	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख बी) थकबाकी रक्कम रोजीस	ए) राखीव किंमत	ई-लिलावाची तारीख/ वेळ	तारण धनकोंना ज्ञात भारांचा तपशील
	कर्जदार/गहाणवटदार/ हमीदारांचे नाव आणि पत्ते	गहाणदार/ मिळकतीच्या मालकांचे नाव	सी) सरफैसी ॲक्ट २००२ च्या १३(४) अन्वये कब्जाची तारीख	बी) इअर (इअर भरणाची अंतिम तारीख)		
			डी) कब्जाचा प्रकार सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयीक	सी) बोली वाढविण्याची रक्कम		संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्रमांक
٧.	एआरएमबी ठाणे मे. शार्पन इंडस्ट्रीज, सर्व्हें क्र. १८४, गाव खरीवली, ता. शहापूर, कि. ठाणे, पिन- ४२१ ६०१ आणि पीओ बॉक्स क्र. १९, डी-५६, षणमुगानंद, एमआयडीसी, लंडनच्या पिल्सनेर मागे, नेठळ, नवी मुंबई ४०० ७०६. महालक्ष्मी सुब्रमण्यम, (प्रोप्रायटर) फ्लॅट क्र. ६०१, ए: ४/१:२, अलकनंदा, प्लॉट क्र. १५, सेक्टर १९-ए, नेठळ, नवी मुंबई-४०० ७०६		बी) २९.०३.२०१४ रोजी रु. ५,५९,६४,७४७.७८/- अधिक त्यावरील व्याज आणि प्रभार सी) १४.०५.२०१८	ए) रू. १७,७५,००,०००/- बी) रू. १,७७,५०,०००/- (२५.०४.२०२५ रोजीस दु. ०३.०० पर्यंत) सी) रू. २५,०००/-	२५.०९.२०२५ स. ११.०० ते दु. ०४.००	आम्हाला माहित नाही सत्येंद्र मिश्रा ९९०३०८५९५० मनीष कुमार ९७०१४०७९५० सुधा देशसुख ९८९५७८८११६

अटी आणि शर्ती

१. मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात थेईल. २. येथील वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मत्तेचे तपशिल हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार . नमुद केलेले आहेत, परंतु प्राधिकृत अधिकारी सदर उद्घोषणेतील कोणतीही चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी राहणार नाहीत. ३. विक्री वरील कोष्टकातील नमूद तारीख आणि वेळी वेबसाईट https://baanknet.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल. ४. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://baanknet.com आणि www.pnbindia.in चा संदर्भ घ्यावा. ५. इच्छुक बोलीदार/खरेदीदाराना त्यांचा मोाबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून पोर्टल (https://baanknet.com) वर नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. ईकेवायसीची प्रक्रिया डिजिलॉकसद्वार पूर्ण करण्यात यावी. ई-लिलाव सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजाची पडताळणी केल्यावर इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी पोर्टल मधील ई-लिलावाची तारीख आणि वेळेपूर्वी त्यांच्या ग्लोबल इमडी वॉलेट ऑनलाईन पष्टतीने वापरून इअर रक्कम हस्तांतर करायची अहे. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि वॉलटमध्ये इंअरचे हस्तांतर हे लिलावापूर्वी पुरेशा आधी करणे आवश्यक आहे. ६.विक्री सूचना, ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती ई-लिलावाच्या परिचाळीत भागावरील हेल्प मॅन्युअल वाचणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही इच्छक बोलीदारांची जबाबदारी राहील. ७. तारण मत्ता राखीव किंमती खाली विकली जाणार नाही. कमीत कमीबोली (पहिली) ही राखीव किंमत अधिक एक बाढीव बोली रक्षम असेल यशस्वी बोलीदाराचे येथे देव ''प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक, खाते (खाल्याचे नाव)'' च्या नावे शेडयुल्ड कमर्शियल बँकेने जारी केलेल्या बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट स्वरूपात त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोद जमा केलेली इअर वजा करून बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आणि उर्वरित रक्कम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत वरील नमूद रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यशस्वी बोलीदारांनी जमा केलेली रक्कम बँकेद्वारे जम करण्यात येईल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याना मिळकतीचा पुन्हा लिलाव/विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहील आणि कसूरवार बोलीदारांचा मिळकत आणि जम केलेल्या रकमेवर कोणताही दावा राहणार नाही. ८. प्राधिकृत अधिकारींनी कोणताही कारण न देता कोणत्याही वेळी कोणतीही/सर्व बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा लालाव पुढे ढकलणे/रह करणे/तहकूब करणे/खंडीत करणे/अटी सुधारण्याचा हक राख्न ठेवला आहे आणि तारण धनकोद्वारे पुष्टीकरणाच्या अधीन असेल. ९. सर्व वैधानिक थकवाकी/अटेन्डट प्रभार/इतर थकवाकी सह नोंदणी प्रभार, मुद्रांक शुल्क, कर, वैधानिक दायित्वे, मिळकत कर थकवाकी, वीज थकवाकी इ. खरेदीदारांनी भरायची आहे. ई-लिलाव केल्या जाणाऱ्या मिळकर्तीच्या संबंधातील (ई-लिलाव) सरकार किंवा अन्य कोणाला देणे असलेले अन्य आकार, धारणाधिकार, भार किंवा अन्य कोणतीही थकबाकी ह्यासाठी प्राधिकृत अधिकारी किंवा बँक जबाबदा ासेल. मिळकत कर, बीज बील इ.च्या थकबाकी, वैधानिक देण्यांसह मिळकतीवरील भाराबाबत स्वतंत्र चौकशी करण्याचा सल्ला इच्छक बोलीदारांना देण्यात येतो.

दिनांक : ०६-०९-२०२५

ठिकाणः मुंबई

By Order of the Board

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८(६) च्या तरतुदीन्यये धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हुमीदारांकडून वर्राल नावाच्या जैंक/तारण धनकोना थकीत कर्जांच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने खालील तक्त्यात नमूद तारखेस विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकती समोरील खालील परिशिष्टात नमूद केलेली आहे.

			* * *			
١.	शाखेचे नाव	गहाण स्थावर मिळकतींचे	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३(२)	ए) राखीव किंमत	ई-लिलावाची	तारण धनकोंना
i.	खात्याचे नाव	वर्णन	अन्वये मागणी सूचनेची तारीख बी) थकबाकी रक्कम रोजीस		तारीख/ वेळ	ज्ञात भारांचा तपशील
	कर्जदार/गहाणवटदार/ हमीदारांचे नाव आणि पत्ते	गहाणदार/ मिळकतीच्या मालकांचे नाव	सी) सरफैसी ॲक्ट २००२ च्या १३(४) अन्वये कब्जाची तारीख	बी) इअर (इअर भरणाची अंतिम तारीख)		
			डी) कञ्जाचा प्रकार सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयीक	सी) बोली वाढविण्याची रक्कम		संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्रमांक
	एआरएमबी ठाणे	श्री. जी. स्वामीनाथन यांच्या नावामधील फॅक्टरी शेड		ए) रू. १७,७५,००,०००/-	२५.०९.२०२५	आम्हाला माहित नाही
	मे. शार्पन इंडस्ट्रीज,	ज्यामध्ये प्लांट आणि मशिनुरी स्थित येथे बिनशेत जिमन		बी) रू. १,७७,५०,०००/-		सत्येंद्र मिश्रा
	सर्व्हे क्र. १८४, गाव खरीवली, ता. शहापूर,	च्यासह जिमन धारक सर्व्हे क्र. १८१, १८२, १८४,		(२५.०९.२०२५ रोजीस दु.	स. ११.०० ते	९९०३०८५९५०
	जि. ठाणे, पिन- ४२१ ६०१	१८५, १८७ (भा.) आणि १९०, खरीवली गाव, लिबर्टी		०३.०० पर्यंत)	दु. ०४.००	मनीष कुमार
	आणि पीओ बॉक्स क्र. १९, डी-५६, षणमगानंद, एमआयडीसी,	ऑइलच्या मिलच्या मागे, ता. शहापूर, जिल्हा - ठाणे ४२१४०३, महाराष्ट्र, मोजमापित जमिन क्षेत्र ६८०९०		सी) रू. २५,०००/-		९७७१४७७९५०
	डी-५६, षणमुगानंद, एमआयडीसी, लंडनच्या पिल्मनेर मागे, नेरुळ, नवी मंबर्ड		ાડા) સાંજાતિજ			सुधा देशमुख

वेक्री सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पढील अटींच्या अधीन राहील

प्राधिकृत अधिकारी,

हस्तांतरण मूळ अर्ज क्र. ५४ सन २०१३ मध्ये वसूली कार्यवाही क्र. १२७ सन २०२२

अन्यथा कायद्यानुसार वसुली केली जाईल. वरील रकमे व्यतिरिक्त तम्हाला खालील रकमा सद्धा भराव्या लागतीलः

माझ्या हस्ते आणि माझ्या सहीने आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०१ सप्टेंबर २०२५ रोजी

डीआरटी-१, मुंबई २. श्री. ए. पी. श्रीवास्तव, श्री. कांतेश्वरी लाल श्रीवास्तव यांचा मुलगा, मे. इन्फ्रा डेज सर्व्हिसेस

अपार्टमेंट, वडवली सेक्शन वीर बाजीप्रभू देशपांडे रोड अंबरनाथ-४२१५०१ येथे आहे.

खटला क्र.: ओए/३३५/२०२४

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. विरुद्ध

मॅड हॅटर्स प्रॉडक्शन्स आणि अन्य

(१) मॅड <mark>हॅटर्स प्रॉडक्शन आणि अन्य</mark> डी/डब्ल्य/एस/ओ- सूर्यप्रकाश फ्लॅट क्र. २२०१ नवी मंबर्ड. महाराष्ट . (२) **सूर्यप्रकाश रामपाल जैन** फ्लॅट क्र. २२०१ एक्रोपोलिस पोल्ट क्र. २८ सेक्टर ६ पाम बीच रोड नेरुळ पश्चिम नवी

(४) अरविंद रामपाल जैन फ्लॅट क्र. २२०१ एक्रोपोलिस पोल्ट क्र. २८ सेक्टर ६ पाम बीच रोड नेरुळ पश्चिम नवी मुंबई

समन्स

ज्याअर्थी. नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रू. ४८३४३०४५ / – च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

सायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

तुम्हाला ०८/१०/२०२५ **रोजी दु. १२:१५ वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व बंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन

समन्स जारी करणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याची सर्ह प्रबंधक

REGISTERED OFFICE:

Arihant Aura, B Wing, 25th Floor, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400 705 Tel: 022 - 62493333 Fax: 022 - 62493334 E-Mail: info@asl.net.in CIN: L51900MH1983PLC029643

NOTICE OF THE 42nd ANNUAL GENERAL MEETING (BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION) This Notice is published pursuant to the provisions of Section 108 of the Companies act, 2013 read with the Rule 20 of the Companies

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Saturday. September 27, 2025 at 11:30 a.m. (IST) at Ebony Ballroom, "The Regenza" Tunga, Plot No. 37, Sector 30A, Vashi, Navi Mumbai – 400703, to transact the businesses set forth in the AGM Notice dated August 12, 2025.

Pursuant to General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 & SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated Oct 3, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India respectively, the Company has sent the AGM Notice along with the Audited Balance Sheet as at March 31, 2025, Audited Statement of Profit & Loss, Cash Flow Statement for the year ended March 31, 2025, together with the Reports of the Board of Directors and Auditors thereon to the Members whose e-mail ids are registered with the Company/Depository Participant(s)/ Adroit Corporate Services Private Limited, the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, However, Members including Members who have not registered their e-mail addresses with Company/Depository Participant(s)/RTA, can download the AGM Notice and Annual Report from the Company's website i.e., www.asl.net.in The AGM Notice and the Annual Report are also available on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company have been listed viz., BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com.

A letter containing the web link, along with the exact path to access the complete details of the Annual Report, is being sent to members who have not registered their email address with RTA or DP.

The Members are requested to note that, in order to avoid any loss/interception in postal transit and also to get prompt credit of dividend through National Electronic Clearing Service (NECS) / Electronic Clearing Service (ECS) they should submit their NECS / ECS details to RTA. For more details, please refer the AGM Notice

The Register of Directors and Key Managerial Personnel and their shareholding maintained under Section 170 of the Act and Register of Contracts or arrangements in which directors are interested maintained under Section 189 of the Act and relevant documents referred to in this Notice of AGM and explanatory statement, will be available for inspection by the Members during the AGM. All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. September 27, 2025. Members seeking to inspect such documents can send an e-mail to cs@asl.net.in.

Brief details of record date and e-voting events w.r.t. AGM are as under:

Place: Navi Mumbai

Elior dotaile of rooting date unit of voting of onle which your disc de direct.			
Record date for Dividend payment	September 19, 2025		
Cut-off date to ascertain Members eligible to cast vote	September 19, 2025		
E-Voting Start Date & Time	Wednesday, September 24, 2025 at 9:00 a.m. (IST)		
E-Voting End Date & Time	Friday, September 26, 2025 at 5:00 p.m. (IST)		

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and the provisions of Regulation 44 of the Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in this Notice

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, September 19, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting during the AGM.

The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. (IST) on Friday, September 26, 2025. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she / it shall not be allowed to change it subsequently. The Members who have not cast their vote(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so can exercise their voting rights at the AGM. The Company will make necessary arrangements for such voting at the AGM venue.

The Members who have acquired shares and become members of the Company after the dispatch of notice but on or before the cut-off date for e-voting, are requested to refer the AGM Notice, for instructions to obtain the login ID and password.

Webcast facility: Members may kindly note that, the Company will provide facility of live webcast of the proceedings of AGM. Members who

are entitled to participate in the AGM, can view the proceedings of AGM by logging into website of NSDL using their secure e-voting login

In case of any query/grievance in connection with the Postal Ballot through remote e-voting process, Members may contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL by e-mail at sanjeevy@nsdl.com, Tel: 022-4918 6000 or the Company at cs@asl.net.in, Tel: +91 6249

Arihant Superstructures Limited Date: 05.09.2025 Ashokkumar B. Chhaier Chairman and Managing Director DIN: 01965094